

माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी चासकमान पाटबंधारे प्रकल्प ता.खेड, जि.पुणे या योजनेस रु.९०.०० लाख निधी उपलब्ध करून देण्याबाबत..

:-

**महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग**

शासन निर्णय क्र. जस०६/युओआर ७८ /प्र.क्र ८३ /का.५

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : १८ सप्टेंबर, २००६

वाचा :- १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र बीयुडी २००६/प्र.क्र ४१ /का.७ दि. १ सप्टेंबर, २००६

शासन निर्णय :- चासकमान पाटबंधारे प्रकल्प, ता.खेड, जि.पुणे अंतर्गत खालील कामासाठी जलसंपदा विभागाने आदिवासी उपयोजनेतून निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला होता.

(रुपये लाखात)

अ.क्र.	कामाचे नांव	निधीची मागणी
१	पूल घजा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा पाबे, ता.खेड,	४० . ००
२	पूल घजा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा ढेणणे, ता.खेड,	४० . ००
३	चासकमान धरणस्थळ ते कदू -कोयाळी साकुर्डी मार्गे कलमोडी धरणाकडे जाणा-या आणि आदिवासी बहुल संकुलास उपयुक्त असलेल्या रस्त्याच्या कि.मी. १ ते ११ मध्ये रस्त्याच्या मजबूतीकरणाचे य खडीकरणाचे काम	१० . ००
	एकूण	९० . ००

आदिवासीच्या दृष्टीने वरील कामांची उपयुक्तता लक्षात घेऊन सदर कामासाठी आदिवासी उपयोजनेतून नियवतव्य उपलब्ध करून देण्यात आला होता.

२. सदर योजनेच्या वरील कामासाठी आवश्यक रक्कम रु. ९०.०० लाख ( रु. नव्यद लाख ) इतक्या रकमेची पुरवणी बाब क्र. २०९ अन्वये माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती व ती मंजूर झाली आहे.

३. आता महाराष्ट्र ( द्वितीय पुरवणी ) विनियोजन अधिनियम २००६ ( सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .२६ ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग - चार, दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

४. प्रस्तावनेतील अनु.क्र १ वरील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु. ७२.४३/- लाख ( टक्केवारी खर्च वगळून ) एवढी तरतूद अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूदीचा कामनिहाय तपशील खालीलप्रमाणे:

( रुपये लाखात )

अ.क्र.	कामाचे नांव	तरतूद
१	पूल घजा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा पाबे, ता.खेड,	३२.१९
२	पूल घजा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा ढेणणे, ता.खेड,	३२.१९
३	चासकमान धरणस्थळ ते कदू -कोयाळी साकुर्डी मार्गे कलमोडी धरणाकडे जाणा-या आणि आदिवासी बहुल संकुलास उपयुक्त असलेल्या रस्त्याच्या कि.मी. १ ते ११ मध्ये रस्त्याच्या मजबूतीकरणाचे य खडीकरणाचे काम	८.०५
	एकूण	७२.४३

सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

५. संबंधित अधिकारक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तस्तुद प्रस्तावनेतील अ.क्र १ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तस्तुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, ताणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव व शासनास सादर करावा.

६. उपरोक्त तस्तुदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशिर्ष ४७०१- मोठे व मध्यम- पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनातंतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०३, मध्यम पाटबंधारे-राज्य योजनातंतर्गत योजना (१) मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक-(४७०१ बी २६४) या लेखाशिर्षाच्याली दर्शवावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०९११०८०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,



( कृ. मा. पवार )  
सह सचिव

प्रति,

अधिकारक अभियंता, पूणे पाटबंधारे मंडळ, पूणे

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ, पूणे.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पूणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, पूणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई-१/ नागपूर-२

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई-१/ नागपूर-२.

मुख्य अभियंता, (बासप्र) व सहसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आंतररित सल्लागार व उपसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

उपसचिव, लघुपाटबंधारे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

वित्त विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-१/२ (सिचनव्यय) कामे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का.५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.